

घरबांधणी अग्रिम

अग्रिमाच्या रकमेत तसेच घरांच्या किंमत
मर्यादेत सुधारणा करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

वित्त विभाग

शासन शुध्दीपत्र क्रमांक: घबांअ-२०१२/प्र.क्र.३०/२०१२/ विनियम

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.

तारीख: २९ फेब्रुवारी, २०१६

वाचा :-

- १) शासन निर्णय वित्त विभाग क्रमांक: घबांअ-२०१२/प्र.क्र.३०/२०१२/विनियम, दि.२०.०२.२०१५.
- २) शासन शुध्दीपत्र क्रमांक: घबांअ-२०१२/प्र.क्र.३०/२०१२/विनियम, दि.१२.१०.२०१५.

शुध्दीपत्र :

घरांच्या किंमतीत विशेषतः शहरी भागात सातत्याने होणारी वाढ विचारात घेऊन घरबांधणी अग्रिमाच्या रकमेत तसेच घरांच्या किंमत मर्यादेत उपरोक्त संदर्भीय दि.२०.०२.२०१५ च्या शासन निर्णयान्वये सुधारणा करण्यात आली आहे. तसेच, शासनाकडे प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांच्या अनुषंगाने संदर्भीय दि.१२.१०.२०१५ च्या शुध्दीपत्रान्वये दि.२०.०२.२०१५ च्या शासन निर्णयाच्या परि.११ मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. पुणे (नागरी समुह) भागातील घरांच्या वाढत्या किंमती विचारात घेता संदर्भीय शासन निर्णय दि.२०.२.२०१५ मध्ये सुधारणा करण्याचे शासनाच्या विचाराधीन होते. या अनुषंगाने पुढील प्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे.

२. संदर्भीय दि.२०.०२.२०१५ च्या शासन निर्णयातील अ.क्र.१ येथील तक्त्यातील घरबांधणी अग्रिमाच्या “अ” ते “फ” या प्रयोजनाकरीता वित्त विभाग क्र.घभाभ-१००१/प्र.क्र.६७/सेवा-५, दि.२४ ऑगस्ट, २००९ च्या शासन निर्णयातील तरतूदीमधून सूट देऊन पुणे(नागरी समुह) याकरीता “एक्स” वर्गीकरणात या आदेशान्वये अंतर्भाव करण्यात येत आहे. याअनुषंगाने पुणे(नागरी समुह) भागातील घर/सदनिका/ जमीन खरेदीसाठी सदर तक्त्यातील स्तंभ-२ मध्ये विहीत करण्यात आलेली घरबांधणी अग्रिम रकमेची कमाल मर्यादा, संदर्भीय दि.२०.०२.२०१५ च्या शासन निर्णयातील सर्व अटी व शर्तीच्या अधीन लागू करण्यात येत आहे.

३. सदर आदेश हे दि.२०.०२.२०१५ पासून लागू राहतील. तथापि, वरील परि.२ नुसार अग्रिम मंजूर करताना, संदर्भीय दि.२०.०२.२०१५ व दि.१२.१०.२०१५ च्या शासन निर्णयान्वये संबंधित अधिकारी/ कर्मचारी यांनी अग्रिमाची सर्व रक्कम घेतलेली नसावी आणि/ किंवा बांधकाम पूर्ण झालेले नसावे/ घराची/सदनिकेची पूर्ण रक्कम ठेकेदारास अदा करण्यात आलेली नसावी.

४. सदर शासन शुध्दीपत्र महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०१६०२२९१५०९३४४२०५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(ना.भा.रिंगणे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. * प्रधान महालेखापाल (लेखा परीक्षा)१, महाराष्ट्र, मुंबई ४०० ०२०
२. * महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-१, महाराष्ट्र, मुंबई ४०० ०२०
३. * महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-२, महाराष्ट्र, नागपूर
४. * महालेखापाल (लेखा परीक्षा)-२, महाराष्ट्र, नागपूर
५. * राज्यपालांचे सचिव
६. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव
७. सर्व मंत्री व राज्यमंत्री यांचे स्वीय सहाय्यक
८. मंत्रालयातील सर्व प्रशासनिक विभागांचे अप्पर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव
९. अपर मुख्य सचिव, राज्य निवडणूक आयोग.
१०. मंत्रालयातील सर्व प्रशासनिक विभाग
११. राज्य निवडणूक आयोग.
१२. अधिदान व लेखा अधिकारी, वांद्रे(पूर्व), मुंबई ४०० ०५१
१३. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
१४. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई
१५. संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई
१६. मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा, कोकणभवन, नवी मुंबई
१७. * प्रबंधक, उच्च न्यायालय (मूल शाखा), मुंबई
१८. * प्रबंधक, उच्च न्यायालय, (अपील शाखा), मुंबई
१९. * प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, कुटीर क्र.३ व ४, अधिदान व लेखा कार्यालय आवार, मुंबई
२०. * प्रधान सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई
२१. * सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई
२२. * प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मादाम कामा रोड, मुंबई

- २३.* प्रमुख न्यायाधिश, कुटुंब न्यायालय, नागपूर / मुंबई, वांद्रे, मुंबई - ४०० ०५१
- २४.विशेष आयुक्त, महाराष्ट्र सदन, कोपर्निकस रोड, नवी दिल्ली.
- २५.उप संचालक, लेखा व कोषागारे, कोकण विभाग,कोकण भवन,नवी मुंबई/पुणे/नागपूर/ औरंगाबाद/ नाशिक/ अमरावती
- २६.उप मुख्य लेखा परिक्षक (वरिष्ठ), स्थानिक निधी लेखा,कोकण विभाग, कोकण भवन, नवी मुंबई/ पुणे/ नागपूर/ औरंगाबाद / नाशिक/ अमरावती
२७. सर्व उप कोषागार अधिकारी
२८. मंत्रालयाच्या सर्व प्रशासनिक विभागांच्या नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुख, प्रादेशिक कार्यालय प्रमुख आणि कार्यालय प्रमुख
- २९.सर्व विभागीय आयुक्त
- ३०.सर्व जिल्हा कोषागार अधिकारी
- ३१.सर्व जिल्हाधिकारी
- ३२.महाराष्ट्र राज्य महिला आयोग, गृहनिर्माण भवन, वांद्रे(पूर्व), मुंबई-४०० ०५१
- ३३.कुलसचिव, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक
- ३४.सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी
- ३५.सर्व जिल्हा परिषदांचे अर्थ विभागातील मुख्य लेखा व वित्त अधिकारी
- ३६.संचालक (माहिती), महाराष्ट्र परिचय केंद्र, अ-८, स्टेट एम्पोरिया इमारत, बाबा खरकसिंग मार्ग, नवी दिल्ली ११०००१
- ३७.बहुजन समाज पार्टी, डी-१, इन्सा हटमेंट, आज्ञाद मैदान, मुंबई-१
३८. भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश, सी.डी.ओ. बॅरक नं.१, योगक्षेम समोर, वसंतराव भागवत चौक, नरिमन पॉईंट, मुंबई-४०० ०२०,
- ३९.भारतीय कम्युनिस्ट पार्टी, महाराष्ट्र कमिटी, ३१४, राजभुवन, एस.व्ही.पटेल रोड, मुंबई-४०० ००४
- ४०.भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी), महाराष्ट्र कमिटी, जनशक्ती हॉल, ग्लोब मिल पॅलेस, वरली, मुंबई
- ४१.इंडियन नॅशनल काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (आय) समिती, टिळक भवन, काकासाहेब गाडगीळ मार्ग, दादर, मुंबई-४००००२
- ४२.नॅशनलीस्ट काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी भवन, फ्री प्रेस जर्नल मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई-४०० ०२१.
- ४३.शिवसेना, शिवसेना भवन, गडकरी चौक, दादर, मुंबई-४०० ०२८,
- ४४.महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राजगड, दादर, मुंबई- ४०० ०२८,
- ४५.वित्त विभागातील सर्व कार्यासने.
- ४६.निवड नस्ती, विनियम, वित्त विभाग.

*पत्राव्दारे.